

जादूटोणा विरोधी कायदा

हा कायदा दिनांक २२ ऑगस्ट २०१३ रोजी संमत झाला.

या कायद्यात एकूण बारा कलमांचा समावेश आहे. या कायद्यानुसार खालील कृती शिक्षापात्र आहेत.

- १) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून ठेऊन मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मुत्र, विष्ठा खायला भाग पाडणे या गोष्टी करणे गुन्हा आहेत. तथापि, अशा गोष्टीसाठी प्रार्थना करणे, मंत्र म्हणणे किंवा पुजा करणे या कृती गुन्हा ठरणार नाहीत.
- २) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकविणे आणि त्यासाठी आर्थिक लाभ घेणे या गोष्टी करणे गुन्हा आहेत. तथापि, हा कायदा अंमलात येण्यापूर्वी घडलेल्या अशा घटनांविरुद्ध कारवाई करता येणार नाही.
- ३) एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होईल अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतील अशा अमानुष, अघोरी प्रथांचा अवलंब करणे या गोष्टी गुन्हा आहेत.
- ४) गुप्तधन, जारण-मारण, करणी, भानामती, नरबळी या नावाने अमानुष कृत्य करणे गुन्हा आहे.
- ५) अतिंद्रीय शक्ती प्राप्त असल्याचे भासवून इतरांच्या मनात भिती निर्माण करणे आणि म्हणणे ऐकल्यास वाईट परिणामांची धमकी देणे या गोष्टी गुन्हा आहेत.
- ६) एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, मागे भूत लावते, जनावरांचे दुध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे या गोष्टी गुन्हा आहेत.
- ७) जारण-मारण, चेटुक केल्याच्या नावाखाली कोणाला मारहाण करणे, नगनावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारावर बंदी/ बहिष्कार घालणे या गोष्टी करणे गुन्हा आहे.
- ८) भुत पिशाचांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भिती घालणे, भुताच्या कोपामुळे शारिरीक इजा झाली असे सांगणे या गोष्टी गुन्हा आहेत.
- ९) कुत्रा, साप, विंचू किंवा तत्सम काही चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्र, तंत्र, गंडेदोरे, यांसारखे उपचार करणे या गोष्टी गुन्हा आहेत. परंतु, वैद्यकीय उपचार घेताना, मंत्र तंत्राद्वारे उपचार करणे गुन्हा ठरणार नाही.
- १०) बोटाने शस्त्रक्रीया करण्याचा दावा करणे, गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे या गोष्टी गुन्हा आहेत.

११) स्वतःत विशेष शक्ती असल्याचे सांगुन अथवा मागील जन्मात पत्नी, प्रेयसी, प्रियकर होतो असे सांगुन लैंगिक संबंध ठेवणे, तसेच मूल न होणाऱ्या महिलेला अलौकिक शक्तीद्वारा मुल होण्याचे आश्वासन देउन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे या गोष्टी गुन्हा आहेत.

१२) एखाद्या मतीमंद व्यक्तिमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसायासाठी करुन पैसा कमविणे या गोष्टी गुन्हा आहेत.

उपरोक्त गोष्टींव्यतिरीक्त इतर कोणतीही गोष्ट गुन्हा ठरणार नाही.

शिक्षेची तरतूद: या कायद्यात नमूद गोष्टींविरूद्ध कृत्य करणे हा दखलपात्र आणि अजामिनपात्र गुन्हा आहे.

एखाद्या व्यक्तीने संबंधित कायद्यांतर्गत तक्रार केल्यास पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागणार आहे. या कायद्यांतर्गत दोषींना सहा महिने ते सात वर्षांचा कारावास आणि रुपये पाच हजार ते पन्नास हजार दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

